

महाराष्ट्र शासन  
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स,  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०००३२  
दिनांक : १६/०७/२०२५.

- संदर्भ :** १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२१६/२५-स, दि.२०/०३/२०२३.  
२) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स, दि.०९/०५/२०२४.  
३) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स, दि.०६/०८/२०२४.  
४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स, दि.२७/०९/२०२५.  
५) केंद्र शासन पत्र क्र. File No.१-१५/२०२५-RKVY, दि. २१/०४/२०२५  
६) कृषि विभागाचे इतिवृत्त Review of Maha DBT development activities , दि.२६/०५/२०२५  
७) राज्य कृषि विकास योजनेचे ३८ व्या SLSC सभेचे इतिवृत्त दि.२६/०५/२०२५  
८) साखर आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.जा.क्र.साआ/विकास/ कक्ष-११/ RKVY/४०४/ दि.०९/०६/२०२५.  
९) साखर आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.जा.क्र.साआ/विकास/ कक्ष-११/ RKVY/४२६/ दि.२०/०६/२०२५.

**प्रस्तावना :**

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२१६/२५-स, दि.२०/०३/२०२३ अन्वये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी २०२२-२०२३ व २०२३-२४ चा शासन निर्णयात नमूद अटी व शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे. सदरची योजना बँकेमार्फत राबविणे अपेक्षित असल्याने आणि विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही. या कारणास्तव शासन निर्णय दि.०९/०५/२०२४ अन्वये सदर योजनेस दि.२०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकषांसह मुदतवाढ देण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक ०३ येथील शासन निर्णय दि.०६/०८/२०२४ अन्वये सदर योजनेस तांत्रिक कारणास्तव विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच विहित मुदतीत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने दि.१५/१०/२०२४ पर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तथापि अद्यापही पुरेसा निधी उपलब्धते अभावी व अन्य तांत्रिक कारणांमुळे सदरहू प्रकल्प पूर्ण झालेला नाही. मा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजूरी समितीच्या (SLSC) दि.१५/०५/२०२५ रोजीच्या बैठकीत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी ("Mechanized Harvesting in Sugarcane" २०२२-२०२३) रु.२३२.४३ कोटी तरतूद करून प्रकल्पास सन २०२५-२०२६ करीता मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय क्र. ससाका-०७२३/प्र.क्र.२१६/२५-स, दि.२०/०३/२०२३ मधील विशिष्ट पार्श्वभूमी अटी, शर्ती व निकषांवर दि.२७/०९/२०२५ च्या शासन निर्णयान्वये दि.१५/०२/२०२५ रोजी पर्यंत दिलेली मुदतवाढ आता ती सन-२०२५-२६ च्या आर्थिक वर्षात वाढविण्याचे प्रस्तावित आहे.

**शासन निर्णय :**

मा. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजूरी समितीचे दि.२६/०५/२०२५ रोजीचे इतिवृत्तानुसार ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी ("Mechanized Harvesting in Sugarcane" २०२२-२३) रु.२३२.४३ कोटी तरतूद करून प्रकल्पास सन २०२५-२०२६ करीता मुदतवाढ दिलेली आहे. त्यास अनुसरून साखर आयुक्त, पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देणेबाबतच्या रु. २३२.४३ कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पास मुदतवाढ व प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. मात्र केंद्र शासनाच्या दि.२१/०४/२०२५ च्या पत्रातील निर्देशानुसार First Come, First Serve (FCFS) पद्धतीने लाभार्थी निवड करणे बाबत कृषि विभागाने MAHA-DBT बाबत धोरण स्वीकारलेले आहे, त्याप्रमाणे ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी देखील सदर धोरण अंगिकारण्यात यावे.

नमूद करण्यात येते की, सदर प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी सन २०२२-२०२३ व सन २०२३-२०२४ असा दोन वर्षांचा होता. त्यास सन २०२४-२०२५ साठी एका वर्षाकरीता आणि तदनंतर पुन्हा सन २०२५-२०२६ या एका वर्षाकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच मूळ दोन वर्षांचा प्रकल्प पूर्ण करावयास एकूण चार वर्षे कालावधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे सदर प्रकल्पास कोणतीही मुदतवाढ देता येणार नाही. सदर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता साखर आयुक्त, पुणे यांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०७१६१५४२४५९९०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अंकुश पां. शिंगाडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई

मा. मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. मंत्री (कृषी) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. राज्यमंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. मुख्य सचिव, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रधान सचिव, (सहकार व पणन) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रधान सचिव (कृषि) कृषि, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

उप सचिव, (साखर) यांचे स्वीय सहाय्यक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती कार्यासन-२५-स